

To, The Assistant Manager, National Stock Exchange of India Limited Listing Department, 'Exchange Plaza', Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 To, The General Manager, BSE Limited, Corporate Relationship Department, 1<sup>st</sup> floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Date: 26 May 2025

# Sub: Newspaper Advertisement regarding Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended on 31 March 2025

ISIN: Equity: INE094I01018 and Debt: INE094I07049, INE094I07064 and INE094I07072.

Ref: NSE Symbol and Series: KOLTEPATIL and EQ BSE Code and Scrip Code - Equity: 9624 and 532924 BSE Security Code and Security Name – Debt: 1. 974771 and KPDLZC33; 2. 975276 and KPDL221223; 3. 976030 and 0KPDL34.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30, 51 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper advertisement for Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended on 31 March 2025, published in newspapers viz. Business Standard (English newspaper) and Loksatta (Marathi newspaper) on 26 May 2025.

Thanking you,

For Kolte-Patil Developers Limited

Vinod Patil Company Secretary and Compliance Officer Membership No. A13258

Encl.: Newspaper advertisement published in English and Marathi newspapers.

### KOLTE-PATIL DEVELOPERS LTD.

CIN: L45200PN1991PLC129428

Pune Regd. Office: 8th Floor, City Bay, CTS NO. 14 (P), 17 Boat Club Road, Pune-411 001, Maharashtra, India

Tel.: + 91 20 6742 9200 / 6742 9201

Bangalore Office: 121, The Estate Building, 10th floor, Dickenson Road, Bangalore 560042, India. Tel.: 080- 4662 4444 / 2224 3135/ 2224 2803 Web.: www.koltepatil.com Email id: vinod.patil@koltepatil.com

																	C NOTICE
																Trustees of "WORLD RENEY	WAL SPIRITUAL TRUST" registered with Mumbai vide registration number E-3874
	E-AUCT	ION SALE N	OTICE			PUBLIC N	OTICE	PUBLIC NOTICE				DDU			TED	(Bom) ("Trust") invites written of	fers in sealed envelope for sale of the
	AMRIT HATCHERIES PRI				IDATION)			Notice is hereby given that my client has purchased of flat which more described in	5   A		<b>VA FINANCE</b>				IED	Trust's property at Raviwar Peth, Pu	
	Regd Office: 158, LENIN SAR	ANI, KOLKA	TA-70001	13, WES	ST BENGAL		re contemplating	schedule hereunder written and hereafte	r I		I: U65999OR19					under. The Trust intends to sell the	property mentioned in the schedule here- same.
	Regd Office: 158, LENIN SAR Liquidator's Address: Sum 8B Middleton Street, 6A	edha Manag	ement Sc	olutions	s Pvt. Ltd.	purchasing of prop		referred to as said property from M/S Pun	R	egd Office: 1215/14	01, Khandagiri Bari, Kha	andagiri, B	Ihubaneswa	ar, Odisha	-751030		ROPERTY ABOVE REFERRED TO
	8B Middleton Street, 6A Contact: 8240634019 ; E-mai	Geetanjali, k	(olkata -	700 071	I, India	Pangari Tal-Mahaba satara & which is with		LLP.		EXTRACT OF ST	ATEMENT OF CONSC		<b>FINANCI</b>	AL RES	ULTS	That the property is situated at A	Asha Apartment, comprising Residential
			· · · ·		-			The said owner assured to my client that the	2		UARTER AND YEAR					Apartment No. 201 on the 2nd Floo No. 301 on the 3rd Floor (Flat No. 4	or (Flat No. 3) and Residential Apartment ), in the building constructed on CTS No.
- 10	E-Auction Notice for the sale of be BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "V	WHATEVER T	HERE IS E	BASIS' a	and "WITHOUT	of Pangari Grampa ,bearing S.no.14/A/3		<ul> <li>said property is free from all encumbrance: whatsoever nature the said flat purchased by</li> </ul>		ursuant to regulation 5	2 (8) read with Regulation 5	2 (4) of the	SEBI(LODR			450, Raviwar Peth, Pune- 411002,	Maharashtra State, having a total built-
1	RECOURSE BASIS" is hereby the Insolvency and Bankruptcy Co	given to the	public in	genera	al u/s 35(f) of	ring -02.79 R, N A Lar		MRS. UJWALA SAMEER JADHAV & MR						(Amount		up area of 925.36 square feet, alor 624.08 square feet.	ng with an attached terrace admeasuring
- 11	the Liquidation Regulations as on	n date as mer	tioned in	the tabl	le hereunder :	which is known a		SAMEER BABANRAO JADHAV from PUNE	E s	Bar	iculars	Quarte	er Ended	Year I	Ended	Disease mate that the timine	for inspection of the property and related
	The general public is invited to bid					EDUCATION SOCIETY			No.	rai	louidis	31.03.2025 (Audited)**	31.03.2024 (Audited)**	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	documents will be available at the	above address; on any working day from 2025 between 9.30 a.m. to 1.30 p.m. &
	Last Date of Submission of Application Forms along with	Monday, 09	06.2025			Payyampallil Chandy		<ul> <li>Ion 2//11/2017 at Sr. No. 15446/2017 date</li> <li>27/11/2017 duly registered at sub registra</li> </ul>		Total Income from	Onerations	(Audited)** 51.789		(Audited) 2.16,756	(Audned) 2.05.988	4 00 nm to 8 00 nm Offer shou	ild be delivered at the property address
- 10	eligibility Documents by the					Mariamma Payyam			s l'a		or the period (before Tax,	51,709	30,957	2,10,700	2,05,966	mentioned above. Interested parties	s may contact B. K. ROHINI- Mobile No. It. The minimum reserve price for the
	Prospective Bidder-					Structure Grampan		cancelled by Cancellation deed howeve	r 🖺	Exceptional and/or	Extraordinary items#)	292	7,570	9.086	31,130	property is Rs.1.30.00.000/- (Ruper	as One Crore Thirty Lakhs Only).
	Intimation to Qualified Bidders	Wednesday				Nandanvan Colony N	lilakt No 48 Area	original agreement to sell dated 27/11/201	3		or the period before tax					Person/s interested in maki	ing a bid shall, along with their offer letter, SS in favor of "WORLD RENEWAL
	Last Date of Data Room Access, Site Visits and	From 11.06. before 5:00	2025 till 1 n m	18.06.20	025	2000 Sqr.ft Constructio	on With Boarwell.	If any person found the said Agreement Te			/or Extraordinary items#)	292	7,570	9,086	31,130	enclose a Demand Draft / RTC SPIRITUAL TRUST" equivalent to	3S in favor of "WORLD RENEWAL 0 10% of the minimum reserve price i.e.
11	Discussion Meeting	001010 0.00	p.m.			Above named ow	ners are agree to	Sale return to undersigned or any person	5 4	Net Profit / (Loss) 1	or the period after tax /or Extraordinary items#)	416	5,670	6.951	23.263	Rs.13,00,000/- (Rupees Thirteen	Lakhs Only). For bank details, please
10	Last date of EMD Deposit	On or bef	ore Mor	nday, 2	23.06.2025,	sale the said property	to my client.The	having any claim against or in respect of sain			ve Income for the period	416	5,670	6,901	23,203	contact the number provided abo	we. The said amount will be refunded is not accepted. The sale of the said
- Ib	Date & Time of e-auction	before 5:00			undersigned	said owners assure	d that the said	property or any part thereof, by way of sale mortgage, charge, trust maintenance, lease			(Loss) for the period					property will be subject to the s	sanction by the Charity Commissioner,
	Date & Time of e-auction	through http	os://baan	nknét.co	om e-auction	property is free from	all encumbrance	Lien, gift, transfer license or otherwise		(after tax) & Other	Comprehensive Income					Maharashtra State, Mumbai.	2005 (T)
		platform pro	ovided at	the We	eb Portal on	& having clear & mark		however or any other rights or interest o	r	(after tax)]		(1,589)	4,557	5,947	18,295	above address, wherein the offeror	une 2025 (Thursday) at 10:00 am at the s may remain present. Conditional offers
		5:00 p.m.	weanesa	ay) iron	n 3:00 p.m. to	should not enter in	nto any sort o	f whatsoever are hereby required to make the		Paid up Equity Sha		10,157	10,154	10,158	10,144	or offers received after 25th June	s may remain present. Conditional offers 2025 shall not be considered and the
Š	SCHEDULE OF ASSETS				(in Crores)	agreement or transact	tion in connection	same known in writing to the undersigned a the address within 7 days of publication of			g Revaluation Reserve)	56,989	50,085	57,266	50,132	Trust reserves the right to accept modification	pt or reject the offers with or without
Ē	Lot Description of Assets	s Re	serve	EMD	Incremental	with the said property		the notice together with true copies of a		Securities Premiun Net worth	Account	98,732 1,65,177	98,671	98,529	98,527 1,59,106	Dated this 26th May 2025.	
- 12	No.		Price		Amount	Any persons havin		documents on the basis of which claim.	10		al/ Outstanding Debt	6,97,001	1,59,213 6,94,468	1,65,252 6,97,001	6,94,468	Sd/-	
	<ol> <li>Building Structures located a Raghunathpur, P.S Kanksl</li> </ol>	at Mouza-	1.11 crores	0.11 crores	0.02 crores	interest, claim or der		The said F.I.R. No. 91370/2025 date		Number of Outstar		0,07,001	0,54,400	0,37,001	0,54,400	I alit Kumar Tulsiram Ina	ni
	Bankati Gram Panchayet,	District-	rores	crores	crores	in,to,or upon the sai		1 21/05/2025 at Mundhwa Police Station, Pune If no claim is made within the period specifier		Preference Shares						(Trustee - Secretary) "W Add: Elat No 63/64, Candy	ORLD RENEWAL SPIRITUAL TRUST" y Castle Building, 9, Strand Road,
	Paschim Bardhaman, West 713148. (Note 1)	t Bengal-				notify the same in v		above the transaction shall be entered inter		Rseach) (in no	s.)	NIL	NIL	NIL	NIL	Opp. Telephone Bhavan, O	Colaba, Mumbai - 400 005 (Maharashtra)
H	3. Land & Building structures	Plant &	8.54	0.85	0.10	RPAD (together with		without any reference or regard to any such		Debt Equity Ratio		4.22	4.36	4.22	4.36		
	Machineries & Vehicles lo	ocated at a		crores	crores	documentary evide		purported claim or interest in the aforesaid		Earnings Per Shar	e (of Rs. 10 /- each) scontinued operations) -						C NOTICE
	Mouza: Ambari, Hazari Bethjhuria, J.L. No. 169, 2	igram &				thereof) to the under		<ul> <li>property which shall be deemed to have been waived for all interest and purpose and</li> </ul>		(for continuing & d 1. Basic:	scontinued operations) -	0.40	5.45	6.66	24.68	Written offers are invited by the	e trustees of "RAO BAHADUR VISSANJI earing Registration No. E-66 (BOM) at
L	Onda, Dist.: Bankura	.00, 1.0				(fifteen) days of the p		<ul> <li>Ibeen waived for all interest and purpose and not binding on my client.</li> </ul>	1	2. Diluted:		0.40	5.06	6.37	24.66	correspondence address being 27.	Ratan House, Ground floor, Gola Lane,
- [	Note 1: The auction process shall	l be finalized	on the ou	itcome d	of the Order of	failing which the tra concluded and any su		Schedule of the property	14	Capital Redemptio	Reserve	NA	NA	NA	NA	Fort Mumbri 400 001 in a cooled	onvolone for cale of its Truct's Preparty
ľ	Hon'ble NCLT, Kolkata Bench in L. A. No. 1284/KB/2024 and LA. No.	A. No. 1276/K 1285/KB/20:	:B/2024, I. 74.	.A. No. :	1277/KB/2024,	concluded and any su claim shall be deem		All that piece and parcel of the Flat No. B5		Debenture Redem		NA	NA	NA	NA	on as-is-where-is basis being "ALI house property Survey No. 199 (His	L THE RIGHTS AND INTEREST of farm ssa no. 1 & 2) bearing C. T. S. Nos. 278,
1	The sale shall be subject to the	detailed term	s and cor	nditions	prescribed in	waived and or abando		1 1004 on our moor in building No. D-	5 16	Current ratio		NA	NA	NA	NA	278/1, to 278/5, 279, 279/1 to 279/	5, 280, 280/1 to 280/3 situated at Village
t	the Process Document available	at https://baa	inknet.co	m and t	to the following	Dt. 24/05/		admeasuring carpet area 77.56 Sq. mtrs and Balcony area 9.72 sq.mtrs.,	17	Long term debt to		NA	NA	NA	NA	Valavan, within the limit of Lonn	avla Municipal Council and within the aluka: Maval, pin code 410 403, District
- Li	1. The particulars of the assets	specified in t	he Sched	lule here	einabove have			Balcony/Terrace area 10.93 so.mtrs., along	18	Gross Non Perform		2.74%	2.90%	2.74%	2.90%	Pune admeasuring 7085 Square M	eters (70 Gunthas)"
	been stated to the best inform not be answerable for any error,	nation of the li	quidator.	but the I	liquidator shall	ADV. SANTOSH		with one covered Parking No. B5-804, in the	é	Net Non performin Current liability rati		0.99%	0.92% NA	0.99% NA	0.92%	The base price for sale is res	served for sum of Rs.14 crore (Rupees
	<ol> <li>not be answerable for any error,</li> <li>It shall be the responsibility of</li> </ol>	the bidders to	, or omissi inspect a	and satis	s proclamation.	At Manghar, TalM		scheme known as 'PURVA SILVERSANDS		Total debts to total		NA 0.78	0.78	NA 0.78	NA 0.78	Fourteen Crore only) Intending Pu	irchaser shall give net offer above base
ľ	about the asset and specificati	ion within the t	imelines s	specified	in the process	Dist:-Satara. Mo.	8149013286.	constructed on land bearing Survey No. 9 to 14, Hissa No. 1/37, 1/38, 1/39, 1/40/, 1/41	20	Debtors turnover*	assets	0.76 NA	NA	NA	NA	price only,	
	document. The inspection of interested bidders at sites	f assets put of s within the	on auction	n will be es sner	e permitted to cified above			1/42, 1/43, 1/44, 1/45 and 1/46, situate a	1 22			NA	NA	NA	NA	Sealed offers should be d	lelivered on or before 26.06.2025 at the ned hereinabove. The offerers should
3	3. The Liquidator shall not be res	sponsible for a	iny charge	e, lien, e	encumbrances,			village Mundhawa, Taluka Haveli Distric	1 23	Operating margin (	%)*	NA	NA	NA	NA	provide their detailed profile with fu	Il particulars of their financial capabilities
	or any other dues to the Gover e-auctioned. The intending bid	rnment or any	one else i	in respec	ct of the assets			Pune, within the limits of Pune Municipa	1 24			0.80%	9.96%	3.21%	11.29%	alongwith their past and present a	ctivities of their entire group companies
	inquiries regarding the encur	mbrances on	the prope	erty inclu				Corporation and within the jurisdiction of Sul Registrar Haveli District Registrar Pune.	25	Capital Risk Adequ	acy Ratio (CRAR)	29.61%	25.45%	29.61%	25.45%	and its promoters to show their bo contract and offers received after	ona fides. Time shall be the essence of 12.30 pm of 26.06.2025 shall not be
L	liabilities, arrears of property to	ax, electricity	dues etc.					Dated-26/05/2025	# -	Exceptional and/or l	Extraordinary items adjus	ted in the	Statement o	of Profit ar	nd Loss in	entertained.	
4	<ol> <li>The Bidders are requested to submitting their bids and taken the submitting their bids and taken the submitting their bids and taken the submitting the submit</li></ol>	s go through i king part in t	he eaucti	ess Doc	proceedings.			Adv. Rajashree S. Thakur, B.Com., LL.B			Rules/AS Rules, whicheve					A copy of terms and conditions	for sale and tender form for sale of Trust
10	Disclaimer : The Advertisement pu	urports to asci	ertain the i	interest	of Bidders and			Office No. 28, 1st Floor, Anushri Heights,		ot applicable to Bank/	larch 31, 2025 data is stan	baione bas	NS.				ve address, on 26.05.2025 to 28.05.2025 ng sum of Rupees 2,00,00,000/- (Rupees
Ģ	does not create any kind of bindin Liquidator reserves the right to am	g obligation o	n the part	t of the L	Liquidator. The			<ul> <li>434 Shukrawar Peth, Pune 411002 Mobile: 988121413</li> </ul>		te: The above is an	extract of the detailed fo	rmat of qu	arterly/ ann	ual financ	ial results	Two crores only) as a tender amour	nt by Demand Draft or by pay order in the
- t	timelines or the process involved h	erein, without	giving res	asons, a	t any time, and			MUDIE: 900121413	- (00		pursuant to the amendm					name of trust which shall be interes	at free deposit, which shall be adjusted in n week of the date of the acceptance of
	in any respect. Ány such amendmer timelines, shall be notified.	nt in the invitat	ion, includ	ling the a	aforementioned						th the Stock Exchange un					Highest offer. The offeror shall sub	bmit offer in the sealed envelope in the
5	Sd/-								the st	e said Regulations. In	e full format of the financia .e., BSE Limited	I results is	available or	n the webs	stes of the	prescribed tender form which shall I	be binding on the offeror. The last date of
- E	Bijay Murmuria Liquidator, M/s. Amrit Hatcheries	- D. 4 1 44							htt	ins://www.hseindia.r	com/xml-data/corpfiling/	Attachl ive	eg 02 a e/0e522334	4-16hh-45	533-af0h-	shall strictly be adhering to the Term	2025 on or before 12.30 pm. The offerers
- 11	BBI Reg. No. : IBBI/IPA-001/IP-N	100007/2016-	17/10026						a8	beb0994ffb.pdf) ar	d the Company (Co	mpany-htt	ps://annapi	urnafinan			m on 26.06.2025 at the 27, Ratan House,
	AFA Valid Upto 31.12.2025 Place: Kolkata				: 26.05.2025				cor	ntent/uploads/2025/0	5/Report-AFPL-Standalor	e-Results-	signed.pdf)			Ground floor, Gola Lane, Fort, Mu	mbai 400 001, So all offerors should be
Ŀ	Place: Kolkata			Date	8: 26.05.2025							For A	nnapurna I	Finance		present in the above-mentioned ad	dress. Any deviation from the prescribed r incomplete form shall not be considered
	_									ate: 23.05.2025			D'h	vajvoti P	Sd/-	and shall result in automatic cancel	lation. The Trustees reserve their right to
	ASSET RECO	NSTRUCTIO	N COMP	PANY (I	INDIA) LTD.		Acting in its capacity	as Trustee of various Arcil Trusts		ate: 23.05.2025 ace: Puri, Odisha			DID		Director)		without citing any reasons for the same.
	Arcii Acting in it	ts capacity as Tr	ustee of va	Woheit	Il Trusts . Arcil off	ice: The Ruby, 10 <sup>th</sup> floor, 29 arcil.co.in; CIN-U65999MF	, Senapati Bapat Ma	arg, Dadar (West) Mumbai-400 028	0.0	aver i un, ourand					(=.100101)	by the Charity Commissioner Mat	r its rights will be subject to the sanction narashtra State, Mumbai as per Section
	PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE	F-AUCTION IN EVE	DURE UE THE					ND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002								36(1)(a) of the Maharashtra Public	irusts Act, 1950.
	(SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF	F SECURITY INTERE	ST (ENFORCE	MENT) RUL	ES, 2002			,								Mumbai,	Sd/-
	Notice is hereby given to the public in generation of the second	al and to the Borro	wer (s) / Gu	arantor (s)	/ Mortgagor (s), in p	articular, that the below describe	ed immovable property	/ies mortgaged/charged to the Asset Reconstruction Agreements), will be sold on "As is where is", "As is								Dated: 26.05.2025	M. Singaporewala & Associates
	what is", "Whatever there is" and "Without	t recourse basis" b	y way of onli	ine e-aucti	on, for recovery of o	utstanding dues oftogether with	further interest, charg	es and costs etc., as detailed below in terms of the		1 1		10 Jun	,		11		imited
	provisions of the Securitization and Reconstr	ruction of Financial	Assets and E	nforcemen	nt of Security Interest	Act, 2002 ("Act") read with Rules	6, 8 and 9 of the Securi	ty Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").			hom		7-10-1	6	Home I	irst Finance Company India	Limited,
	Name of the Borrower / Co-	No. & Selling	Tours	Outstan	ding amount as pe	Possession Date of	Type of E	arnest Money Date & Time			hom	-11		5	CIN:L6	5990MH2010PLC240703, Web	site: nomefirstindia.com
	Borrower/s / Guarantor/s /	No. & Selling Bank	Trust Name	SARFA	ESI Notice dated	Possession Date of type and date Inspection	Bronorty and	eposit (EMD) Reserve Price Date & Time reposit (EMD)				His T da	to you how		Phone	No.: 180030008425, Email ID:	loanfirst@homefirstindia.com
	Mortgager/s		Alerine-		18-05-2021	specific inspection	Area	or exaction		1 [				0		COLON NOTICE	

Physical on 03/02/2022 Will be arranged on request Rs. 7,69,122/- as on 15-05-2021 + further Interest thereon + Legal Expenses Row house 404.00 sqr.feet 12-30 PM by NAVNATH KISAN DHAVLE: ription of the Secured Asset be Caramanchup Honortkinin Haann UNIVEE Jacamanchup Honortk SPN admeessing builtup area 404.00 sqr.feet situated at Jogeshwari Tq. And Dist. Aurangabad Within the ju ad, West: Land of Mr. Bhujna, North: Row House No. 14, South: Row House No. 12. viece and parcel of the property Row House ur, Dist.Aurangabad. Boundaries: East : 18 fe mbrances/Dues known to ARCIL 1 ng Litig ARCIL Enci ARCLA-training Marchine ARCLA ARCLA-train Lean Portfolie-687-A-TRUST | ARCLA-training Marchine ARCLA-trai sion of Bid ned in the RID do nd Draft to be made in name of: TRUST | Payable at par D01224262, HDFC Bank Limited, Branch: Kamla Mill. Mui nhai IEEC Code **RTGS** details spramhometin cm// Pavan Holumchand Tirchhe. 886631599 (<u>Heldcolf-Derminan</u> ten: Bargers – 946473256 (<u>mattechangeralburot</u> cm.)) "Joratima ratic Cain may per the Ferrem address of the Bid Document, and thing, network problems, system crands down, power failure etc. 2. An any stage of the law and the system crands down, power failure etc. 2. Any system of the law and on information of the started associations of the Bid Document, and normbrance, title of secured association and claims/rights/duesa alfording the scarted association of the started association of the best of the information of the any committene cm/ any regreseration of Advance dustanding desc, phil leval will be advance and the started association of the best of the information of the ublished in the newspaper have been stated to the best of advanced dustanding desc, phil leval a of Contact norson & number Name of Contact person & number and Contacts methods after height contacted through a sampling in the Status Sta er of ARCIL sha

ht to sell the secured asset by any other me - 26.05.2024, Place - Aurangabad Sd/-.Authorized officer.Asset Reconstruction Company (India) Limi

# **Kolte-Patil Developers Limited**

Corporate Identification Number : L45200PN1991PLC129428 Registered Office : 8<sup>th</sup> Floor, City Bay, CTS No. 14 (P), 17 Boat Club Raod, Pune- 411001. Tel. No. +91 20 67429200. Website: www.koltepatil.com. Email: investorrelation@koltepatil.com

Extract of Financial Results For The Quarter And Year Ended March 31, 2025

(Rs. in Lakhs except Earning per shi												
			s	TANDALONE			CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quar	rter ended		Year er	nded	a	uarter end	Year ended			
		March 31,2025	Dec. 31,2024	March 31,2024	March 31,2025	March 31,2024	March 31,2025	Dec 31,2024	March 31,2024	March 31,2025	March 31,2024	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	46,196	29,444	20,789	1,08,860	57,914	71,867	34,967	52,638	1,71,738	1,37,148	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	4,777	3,385	(6,803)	9,136	(10,224)	10,126	3,590	(4,463)	17,117	(7,087)	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,777	3,385	(6,803)	9,136	(10,224)	10,126	3,590	(4,463)	17,117	(7,087)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	3,280	2,783	(4,281)	6,862	(7,126)	6,629	2,633	(2,618)	10,933	(6,748)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,254	2,783	(4,364)	6,836	(7,209)	6,599	2,633	(2,747)	10,903	(6,877)	
6	Paid up Equity Share Capital	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-			71,160	67,228	-	-		73,517	65,793	
8	Securities Premium Account	32,384	32,384	32,384	32,384	32,384	29,991	29,991	29,991	29,991	29,991	
9	Net worth	80,655	77,266	76,723	80,655	76,723	83,732	76,552	75,452	83,732	75,452	
10	Debt Equity Ratio	1.53	1.75	1.43	1.53	1.43	1.36	1.58	1.48	1.36	1.48	
11	each) (Basic and Diluted EPS for all periods, except year ended March 31, 2024 is not annualised)	4.32	3.66	(5.63)	9.03	(9.38)	8.59	3.33	(3.57)	14.02	(9.12)	
	Basic Diluted	4.31	3.66	(5.63)	9.01	(9.38)	8.57	3.33	(3.57)	13.99	(9.12)	
12	Capital Redemption Reserve	4.31	3.66	(5.63)	9.01	(9.58)	3,944	3.944	3,944	3,944	(9.12) 3,944	
12	Debenture Redemption Reserve	38	30	30	30	30	3,944	3,944	5,944	3,944	3,944	
14	Debt Service Coverage Ratio	0.39	0.26	(0.11)	0.27	0.00	1.11	0.22	(0.02)	0.38	0.17	
15	Interest Service Coverage Ratio	2.41	1.01	(0.11)	1.00	0.00	1.11	1.12	(0.02)	1.47	0.17	

1) The financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on May 24, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on May 24, 2025 and

(1) The infanctar results were reviewed by the Audit Committee at its meeting head on May 24, 2025 and approved by the board of Directors at its meeting head on May 24, 2025 and were subjected to audit by the Statutory Auditors.
 (2) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results Quarter and Year ended March 31, 2025 are available on the Stock Exchange vebsites at www.koltepatil.com.
 (3) For the other ine items referred in regulation 52(4) of the the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the Stock Exchange website at www.koltepatil.com.

For Kolte-Patil Developers Limited

Chairman and Managing Director (DIN-00381866)

#### POSSESSION NOTICE

REF: POSSESSION NOTICE UNDER SUB-RULE (1) OF RULE 8 OF THE SECURITY INTEREST (ENFORECEMENT) RULES, 2002 WHEREAS he undersigned baring the Authorized Officer of HOME FIRST FINANCE COMPANY NONA IMMTED, pursuant to demand orden isseed on its respective dates as given below under the Securitation and Reconstruction of Transia Assess and Foremant of Security Interest AL, 2002 (AM to 24 020) and in exercision of powers conferent under securitation and Reconstruction of Transia Assess and Foremant of Security Interest AL, 2002 (AM to 24 020) and in exercision of powers conferent under securitation and the created frequencies the Interest in the Interest interest and the Interest interest and the company of the Company of the Interest interest and the Interest interest interest interest and the Interest interest interest interest and the Interest interest interest and the Interest dates as g of powers published under section role) role was a solution of the spectry o es. You/Borrowers all, however, have ercise and having right as conferre to pay the said outstanding dues within stipulated the provision of sub section (4) of section 13 o time, hen Date of Total O/s as on Demand date of Demand Notice (in INR) Sr. Name of Borrowers/ No. Co-Borrowers/ Guarantors Description of Mortgaged Property Flat No-7/A, admeasuring a Buill-up area of 370.5q FL i.e. 34.38.5q Mtr., Anudeep Heights, Pimpal Gaon, Bahula, Stramik Nagar, Salpur, Salpur - 422012 22-May-2025 Sarika Shivde, Ganesh Shivde 03-Jan-2020 7.88.887

This wask, the state of the sta Place:- Nashik, Date: 26-05-2025 Signed by: AUTHORISED OFFICER, Home First Finance Company India Limited



Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025

	LOLO			
(Rs in La	khs, except p	oer share dat	a and ratios	
Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	
31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	
48,100.42	50964.33	1,88,813.14	1,93,391.4	
(6,550.34)	1229.03	13,632.50	22,242.14	
(6,545.95)	1239.44	13,661.31	22,288.1	
(5,146.30)	602.62	9,393.46	16,491.6	
(5,458.49)	322.71	9,076.04	16,207.6	
4,353.09	4,353.09	4,353.09	4,353.09	
(0.72)	1.05	6.02	8.4	
(0.72)	1.05	6.02	8.4	
	(Rs in La Quarter Ended 31.03.2025 Audited 48,100.42 (6,545.95) (5,146.30) (5,458.49) 4,353.09 (0,72)	Quarter Ended         Quarter Ended         Quarter Ended           3103.2023         3103.2024           Audired         3103.2024           48.100.42         50964.33           (6.550.34)         1229.03           (6.545.95)         1239.44           (5.146.30)         602.62           (5.458.49)         322.71           4.353.09         4.353.09           (0.72)         1.05	(Rs in Lakbs, except purple share and the standard share and the	

tes: The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results as at March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter and year ended Financial Results, the peritinent disclosures have been made and are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindla.com and www.bseindla.com and also available on the Company's corporate website at www.jolocrpin. and can be accessed by scanning the Of Acode provided below. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 24, 2025. Summary of Key Standalone Audited Financial Results is as follows:

2 з

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	
Particulars	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	
Total revenue from operations	41,062.50	43,042.27	1,58,983.96	1,64,067.31	
Profit before Tax	8,151.78	10,800.57	28,783.71	32,539.74	
Profit after Tax	6,008.92	7,821.56	21,111.61	24,452.07	
Total Comprehensive income	5.734.55	7,541.26	20,837.24	24,171.77	

Sd/-Rajesh Patil Date: 24.05.2025 Place: Kanpur

For Jagran Prakashan Limite

-So/-Mahendra Mohan Gupta (Non-Executive Chairman)

# पणे दिनाक

# 'खराडी कॉल सेंटर'प्रकरणी नवी मुंबईत छापे

# 'डिजिटल अरेस्ट'च्या भीतीने अमेरिकन नागरिकांची फसवणूक

### लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : खराडी परिसरातील कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल' अटक करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणक केल्याच्या प्रकरणात पसार झालेल्या कॉल सेंटर चालकासह तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले.

करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन गव्हाणे हे तिघे पसार झाले आहेत. करण शेखावत हा सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले. पसार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट चारकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या

**ग्रंथपूजन :** छत्रपती संभाजी उद्यान मित्र मंडळ, राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपूजन, हस्ते - श्याम भुर्के, गीता भुर्के , स्थळ -छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रस्ता, स. ७ सन्मान सोहळा : पूर्ण जिल्हा रिटेल व्यापारी संघ, व्यापारी सन्मान सोहळा, स्थळ - श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, सकाळी १० वर्धापनदिन : महाराष्ट्र साहित्य परिषद, १२० वा वर्धापनदिन समारंभ, वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभ, हस्ते -डॉ. सविता सिंह, प्रमुख उपस्थिती -डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. डी. पाटील, यशवंतराव गडाख, विद्याधर अनास्कर, डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, प्रा. मिलिंद

युनिट चारच्या पथकाने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले. मात्र, आरोपी सापडले नाहीत, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. खराडी- मंढवा रस्त्यावरील प्राइड

आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर 'मॅग्नटेल बीपीएस अँड कन्सल्टंट' या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे दररोज सुमारे एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. 'तुमच्या खात्यातून अमली पदार्थ खरेदी व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते,' अशी भीती घालून ३०

ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून देशात येत असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. सायबर गुन्हे

शाखा, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री तेथे छापा टाकला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अटक केलेले आरोपी गुजरात, राजस्थान या राज्यांतील असून, बहुतांश कर्मचारी परराज्यांतील आहेत.

या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या सांगून किंवा तुमच्या खात्यातून डुग्जचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घालून 'डिजिटल अरेस्ट'ची बतावणी करायचे. त्यानंतर यांपासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळायचे. त्यांची महिन्याला ७ ते ८ कोटींची उलाढाल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

<mark>दै</mark> नं दि नी	श्रीनिवास खळे, मागि जन्मशताब्दीनिमित्त 'मानवंदना' सांगीतिग प्रमुख उपस्थिती - मे
जोशी, सुनीताराजे पवार, विनोद	प्रशांत दामले, स्थळ
कुलकर्णी, अध्यक्ष - डॉ. रावसाहेब	रंगमंदिर, जंगली मह
कसबे, स्थळ - एस. एम. जोशी	सायं. ५
सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ,	प्रकाशन : दीपलक्ष्म
सकाळी १०. ३०	सहकारी पतसंस्था म
<b>बालकुमार शब्दोत्सव :</b> अक्षरधारा	दिलीपराज प्रकाशन,
बुक गॅलरी, बालकुमार शब्दोत्सव,	अश्विनी घोंगडे लि
स्थळ - अक्षरधारा बुक गॅलरी,	साहित्य दर्शन ( १९
कुसुमाग्रज वाचक कट्टा,	भाग- १)' या पुस्तव
सुभाषनगर, बाजीराव रस्ता, प्रदर्शन	हस्ते - प्रा. डॉ. सुनीत
वेळ १०.३० ते रात्री ८.३०	प्रमुख उपस्थिती - श्रं
<b>वर्धापनदिनः</b> अखिल भारतीय	शारंगपाणी, डॉ. निमे
मराठी नाट्य परिषद, ४८ वा	अध्यक्ष - डॉ. श्रीपाल
वर्धापनदिन, रंगकर्मींचा सन्मान,	स्थळ - पत्रकार भव
जयवंत दळवी, गोविंदराव पटवर्धन,	चौक, नवी पेठ, सार

## णेक वर्मा यांना अभिवादन, क कार्यक्रम, मोहन जोशी, - बालगंधर्व हाराज रस्ता,

मी नागरी मर्यादित, , प्रा. डॉ. खित 'नोबेल ३३ ते २०२२ काचे प्रकाशन, लकुमार लवटे, श्रीनिवास र्गेही फडके, ल सबनीस, वन, गांजवे यं. ५.३०



Registered Office : 8th Floor, City Bay, CTS No. 14 (P), 17 Boat Club Raod, Pune- 411001. Tel. No. +91 20 67429200. Website: www.koltepatil.com. Email: investorrelation@koltepatil.com

Extract of Financial Results For The Quarter And Year Ended March 31, 2025

(Rs. in Lakhs exce												
Sr.			S	TANDALONE	1		CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year en	nded	C	Quarter end	Year ended			
	1	March 31,2025	Dec. 31,2024	March 31,2024	March 31,2025	March 31,2024	March 31,2025	Dec 31,2024	March 31,2024	March 31,2025	March 31,2024	
	('	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	46,196	29,444	20,789	1,08,860	57,914	71,867	34,967	52,638	1,71,738	1,37,148	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	4,777	3,385	(6,803)	9,136	(10,224)	10,126	3,590	(4,463)	17,117	(7,087	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,777	3,385	(6,803)	9,136	(10,224)	10,126	3,590	(4,463)	17,117	(7,087	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	3,280	2,783	(4,281)	6,862	(7,126)	6,629	2,633	(2,618)	10,933	(6,748	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,254	2,783	(4,364)	6,836	(7,209)	6,599	2,633	(2,747)	10,903	(6,877	
6	Paid up Equity Share Capital	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,600	7,60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	71,160	67,228	4	(ar)		73,517	65,79	
8	Securities Premium Account	32,384	32,384	32,384	32,384	32,384	29,991	29,991	29,991	29,991	29,99	
9	Net worth	80,655	77,266	76,723	80,655	76,723	83,732	76,552	75,452	83,732	75,45	
10	Debt Equity Ratio	1.53	1.75	1.43	1.53	1.43	1.36	1.58	1.48	1.36	1.4	
11	Earnings Per Share (EPS) (Face value of Rs. 10 each) (Basic and Diluted EPS for all periods, except year ended March 31, 2024 is not annualised) Basic Diluted	4.32	3.66	(5.63)	9.03 9.01	(9.38)	8.59 8.57	3.33	(3.57)	14.02 13.99	(9.12	
12	Capital Redemption Reserve	38	38	38	38	38	3,944	3,944	3,944	3,944	3,94	
13	Debenture Redemption Reserve				-	-			-	-	5,5	
14	Debt Service Coverage Ratio	0.39	0.26	(0.11)	0.27	0.00	1.11	0.22	(0.02)	0.38	0.:	
15	Interest Service Coverage Ratio	2.41	1.01	(0.11)	1.00	0.00		1.12	(0.02)	1.47	-	

Notes:

Place : Pune

(1) The financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on May 24, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on May 24, 2025 and were subjected to audit by the Statutory Auditors.

(2) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results Quarter and Year ended March 31, 2025 are available on the Stock Exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and also on Company's website at www.koltepatil.com.

(3) For the other line items referred in regulation 52(4) of the the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the Stock Exchange website www.bseindia.com and also on Company's website at www.koltepatil.com

Date: May 24, 2025



Sd/ **Rajesh Patil** Chairman and Managing Director

For Kolte-Patil Developers Limited

(DIN-00381866)

# जन्मतारखेत बदल

I, Bhavana Bharat Naik spouse of No 658984L Ex SGT Naik Bharat Ramchandra have changed my DOB from 35 years age to 17/03/1956 vide Affidavit No 1457/2025 dated 24/05/2025.

0090377413-2



जयवंत दळवी I LAXMIBAI spouse No I am changing my name I No.7113285 EX SEP पेट्रोल पंप विकणे आहे कोकसत्ता lassifieds 1556461P EX SEP PAWAR Krishna Jtinkumar NARAYAN TATOJI RAO पुणे - नाशिक हायवे वरील, पुणे जिल्ह्यातील, मे. भारत Thakrar to Krishna Jatin SAMADHAN FAKIRA MORE have changed my have changed my name Thakrar for passport पेट्रोंलियमचा "ए साईट" SC कॅटेंगरी पेट्रोल पंप विकणे आहे. name to NARAYAN from LAXMIBAI to २३० किलो लिटर / प्रति महिना क्षमता Ad Blue डिस्पेन्सुर ६० kW EV चार्जिंग स्टेशन १५ kW सोलर सिस्टिम issuance TATOJIRAO MORE vide LAXMIBAI SAMADHAN 0090377419-2 Affidavit No.1415/2025 PAWAR and DOB from dated 21/05/2025 28 Years to 24/05/1968 No 14629512H EX NK vide Affidavit No 0090377415-3 २० kVA DG सेट एक एकर दीर्घ भाडेपट्ट्यावरील जमिनीवर SHINDE KESHAV 1414/2025 dated SANKAR have changed 21/05/2025 I No.15570013K EX SEP हायवे वर ७२ मीटर फ्रण्टेज CNG स्टेशन साठी जागा राखीव my name to KESHAV 0090377393-6 PAWAR NAVNATH SHANKAR SHINDE vide Affidavit No125/2025 प्रयत्न आणि पाठपुरावा चालू आहे NAMDEO have changed VALUE FOR MONEY PROMO OFFER FOR JUNE TO SEPTEMBER 2025 I KAUSALYA BAI is widow my name to PAWAR dated 28/04/2025 अधिक माहितीसाठी SC कॅटेगरीतील इच्छकांनी of No. 13656681 LATE NAVNATH NAMDEV vide 0090377414-2 या मोबाईल फोन क्रमांकावर संपर्क साधावा. SEP SADASHIV KUDALE Affidavit No.1410/2025 X केशव उबाळे : - 9167494001 have changed my name dated 21/05/2025 from KAUSALYA BAI to I ULPPA spouse of No.2777466F EX NK(TS) KAUSHALYABAL 0090377417-1 SADASHIV KUDALE and KHOPADE SHARAD नावात बदल नावात बदल DOB from 27/06/1952 to I No JC354323P EX NB BAJIRAO have changed 01/01/1951 vide SUB Name PATIL my name from ULPPA to Affidavit No. 1445/2025 Sheela widow of No ULPPA SHARAD ANANDA BALI have I am changing my name dated 22/05/2025 14299023F Ex Sep KHOPADE vide Affidavit No A6496/2025 dated changed my son PRATIK SIGHIC बंकांक - पटाया वन्डसे ऑफ दुबई स्प्लेंदीड किएतनाम Jatinkumar Kiritbhai Gaikwad T C have 0090377392-4 ANANDA PATIL DOB Thakrar to Jatin

5 दिवस   ₹ 59,750 Jun 15, 22 Jul 6, 27	5 दिवस   ₹ 49,750 Jun 8,12 / Jul 8,12 Aug 8,12 / Sep 8,12	Jun 15, 27	8 दिवस । ₹ 1,09,750 Jun 11, 18, 25 Jul 2, 9, 16, 23, 30	changed my name from Sheela to Sheela Tukaram Gaikwad & DOB is 07/03/1965 vide	Kiritbhai Thakrar for passport issuance. 0090377419-1	19/05/2025 0090377414-5	ANANDA PATTE DOB from 16/06/1998 to 16/06/1999 vide Affidavit No.799/2025	I KAMALA DEVI spouse of No JC750893F EX SUB HARISH SINGH have	मंगल मार्ग
सिंगापुर 5 दिवस   ₹ 74,7	बा 50 7 दिवस ।	ली	फू क्कोक देवस । ₹ 59,750 है	affidavit No 1456/2025 dated 24/05/2025. 0090377413-1	I, No 1537771 Ex Sep Sudam Chavan have	I UJWALA spouse of No 1573000F EX NK VIJAY KUMAR ANANDRAO	dated 28/03/2025 0090377414-4	changed my name from KAMALA DEVI to KAMLA DEVI & DOB from 17/10/1965 to	दर रविवारी 'लोकसत्ता'तून
5 दिवस । ₹ 74,7 कंबोडिया बँकॉक 6 दिवस । ₹ 59,7	सह सिंगापुर	मलेशिया व्हि	एतनाम सापा सह देवस । ₹ 1,39,750	I, Sangita Shendkar spouse of No 191021R Ex MCA Shendkar Narsing Bajirao have changed my name from	changed my name from Sudam Chavan to Sudam Narayan Chavan vide affidavit No 1458/2025 dated	PATIL have changed my name from UJWALA to UJWALA VIJAY PATIL vide Affidavit No 1419/2025 dated 21/05/2025	No 653580A EX SERGEANT KALE ASHOK NANA have changed my name to ASHOK NASASAHEB KALE vide	04/05/1965 to vide Affidavit No.1413/2025 dated 21/05/2025 0090377414-1	जीवनसाथी
भूटान 8 दिवस । ₹ 69,7	सिंगापुर, मले 50 10 दिवस ।		ानाम कंबोडिया सह देवस । ₹ 1,64,750	Sangita Shendkar to Shendkar Sangeeta Narsing & DOB from 31/07/1967 to	24/05/2025. 	0090377393-4	Affidavit NoB2741/2025 dated 06/05/2025 	I DROUPADI spouse of No.6908523 EX HAV SHELKE WAMAN NARHARI have changed	
NEEM <sup>®</sup> TRAVEL LIKE YOU DESIRE	93201 88563 98202 88563		HIRING	30/07/1967 vide affidavit No 1455/2025 dated 24/05/2025. 0090377412-6	Mali Namadeo Pandurang have changed my name from Mali Namadeo	No.14599520K EX HAV WADGHULE VITTHAL RAGHUNATH have changed my name from SUMAN to SUMAN	I No 15570599L EX SEP THOMBARE RAVINDRA PARSHURAM have changed son's name from ATHRVA to	my name from DROUPADI to DRAUPADI WAMAN SHELKE & DOB from 33YEARS to	नोकरीचा असो की उत्तम शैक्षणिक संधीचा
यात्रासहल	जाहिरातविषयक	नावात बदल	नावात बदल	I, Ratna Prabha spouse of No 14289543Y Ex Nk Jagtap Vasant Rambhau have changed my name	Pandurang to Mali Namdeo Pandurang vide affidavit No 1459/2025 dated 24/05/2025.	VITTHAL WADGHULE & DOB from 01/01/1974 to 01/01/1973 to vide Affidavit No.1412/2025	ATHARVA RAVINDRA THOMBARE vide Affidavit No 1440/2025 dated 22/05/2025	04/03/1963 to vide Affidavit No.1383/2025 dated 17/05/2025 0090377415-2	जीवनसाथीचा असो की फायदेमंद मालमत्ता व्यवहाराचा
श्रीरामकृष्ण : चारधाम- त्रियुगी नारायणसह-	HIGHTECH, Experts; Quick service (Sarvodaya	रात्नचंद ओसवाल हे बदलुन नवे नांव किर्ती रतनचंद	I A SUSHILA SHARMA – spouse of No MR02612W Col A L SHARMA (Retd.) have	from Ratna Prabha to Ratnaprabha Vasant Jagtap & DOB is 01/06/1960 vide	0090377413-4	dated 21/05/2025 0090377415-5 I SULOCHANA spouse of	0090377392-6 I No 15214313A EX SEP	I ASMITA spouse of No 1567065Y EX NK JADHAV ASHOK NARAYAN have	वा असो शोध नव्या व्यवसायसंधीचा!
२३.०५.२०२५// ११.०९.२०२५// शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा-	Advertising) लोकसत्ता+ सर्वच वर्तमानपत्रात स्कीम+ डिस्काउंट विवाहविषयक,	ओसवाल हे धारण केले आहे. संदर्भ अफेडेवीट 2681/2025.	changed my name from A SUSHILA SHARMA to SUSHILA ANNAVARAPU vide Affidavit No 1441/2025 dated	affidavit No 1461/2025 dated 24/05/2025. 0090377413-6	of No 6260268 Ex Hav Ranabir Dhar have changed my name from Hashi Rani Dhar to	No 1557694H EX HAV KALE ANKUSH RAM HARI have changed my name from SULOCHANA	PADOLE DIPAK KERBA have changed my mother's name from MANGAL to MANGAL	changed my name from ASMITA to ASMITA ASHOK JADHAV and DOB from 1968 to	सर्वांसाठी एकच हुकमी मार्ग
२५.१०.२०२५// १५.११.२०२५. त्रिस्थळी यात्रा- आयोध्या- काशी-	।डस्काउट विवाहावर्षपक, जागाविषयक, श्रद्धांजली, शैक्षणिक, पाहिजेतच्या जाहिराती प्रसिद्धीसाठी.	0090377409-2 I SUNITA KANSE spouse No 14601345F EX NK	22/05/2025 0090377392-3	<b>I,</b> Priyanka Tamhane spouse of No 15775676H Ex Nk Tamhane Amol	Hashirani Ranabir Dhar & DOB from 08/05/1944 to 06/03/1946 vide affidavit No 1452/2025	to SULOCHANA ANKUSH KALE. My DOB is 01/06/1970 vide Affidavit No 1442/2025	KERBA PADOLE and DOB from 01/07/1965 to 01/01/1966 vide Affidavit No 1418/2025	06/05/1968 vide Affidavit No 1444/2025 dated 22/05/2025 0090377392-1	<b>छोटी जाहिरात</b> तुमच्या हेतुपूर्तीसाठी
नैमिष्यारण्य- ०३.१०.२०२५// २५.१०२०२५// कर्नाटक	9892797851/ 9322277986 0070962928-1	KANASE PRAMOD MARUTI have changed my name from SUNITA KANSE to SUNITA	CHANGE IN NAME I the undersign, Shrikrishna Laxman Ayachit hereby inform that my name	Ashok have changed my name from Priyanka Tamhane to Priyanka Amol Tamhane vide	dated 24/05/2025. 0090377412-3	dated 22/05/2025 0090377392-2	dated 21/05/2025 0090377417-4 I No 14615140X EX HAV	I CHITRAREKHA spouse of No.2768624K EX NK KAWADE RAM	'लोकसत्ता'तूनच!
दर्शन- ०४.१०.२०२५// कुरवपूर पिठापूर यात्रा- ०६.१०.२०२५// २७.१०.२०२५// सुप्रसिद्ध	मरेज ब्युरो	PRAMOD KANSASE vide Affidavit No 1231/2025 dated 02/05/2025 0090377393-2	Shrikrushna Laxman Ayachit which has now correct name to SHRIKRISHNA LAXMAN	affidavit No 1451/2025 dated 24/05/2025. 0090377412-2	I, Chhaya spouse of No 2772990L Ex Nk Deshmukh Machhindernath	I SHAKHU is widow of No. 2756571K LATE SEP NATHU NAVGHANE have changed my name from SHAKHU to	SAPKAL SHANTARAM BABURAO have changed my son's name from VIVEK SHANTARAM	SHANKARRAO have changed my name from CHITRAREKHA to KAWADE CHITRAREKHA	महत्त्वपूर्ण निवेदन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा मजकूर (अँडल्हटांइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळजी
सिक्कीम- दार्जिलिंग- भूतानसह- २८.१०.२०२५//	सुप्रसिद्ध सौ. कुळकर्णी विवाह संस्थेत नाव नोंदवा. ४२ वर्षांची प्रंपरा, लाखो	I SANGITA spouse of No 15570599L EX SPR THOMBARE RAVINDRA PARSHURAM have	AYACHIT (Affidavit Number 81/2025) Both the names are of same person. Hence it's for information to all those	I, No 2793886L Ex Nk Chavan Sachin Sampat have changed my daughter name from Shrushti to Shrushti	Yashwantrao have changed my name from Chhaya to Chhaya Machindra Deshmukh & DOB from 05/07/1962 to 22 (027 (1920 vide	SHAKUNTALA NATHU NAVGHANE and DOB from 21/02/1955 to 01/06/1954 vide Affidavit No. 1417/2025	BABURAO to SAPKAL VIVEK SHANTARAM vide Affidavit No 1420/2025 dated 21/05/2025	RAMRAO & DOB from 15/05/1966 to 15/05/1965 to vide Affidavit No.1416/2025 dated 21/05/2025	(अडस्ट्टाश्वर्ण) कार्या) त्याकारण्यापूर्वा काळवा घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची (कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाही. तरी, आपल्या वृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील जाहिरातदार
आयोध्या- नेपाळ- मुक्तिनाथसह- ०४.१०.२०२५// ०१.११.२०२५// कर्नाटक	विवाह जुळविण्याचा अनुभव. सर्व जातींची उच्चशिक्षित स्थळे उपलब्ध. 8369692734/	changed my name from SANGITA to SANGITA RAVINDRA THOMBARE and DOB from 23/05/1984 to 23/05/1983 vide Affidavit	CONCERN SHRIKRISHNA LAXMAN AYACHIT 19 Kanchanganga Sahawas Society Karve Nagar Pune-411052 0090377449-1-1	Sachin Chavan vide affidavit No 1453/2025 dated 24/05/2025. 0090377412-4	22/07/1960 vide affidavit No 1454/2025 dated 24/05/2025. 0090377412-5	dated 21/05/2025 0090377393-5 I PATEKAR ANITA spouse	of No.6464448F EX	0090377415-4 I No 15214313A EX SEP PADOLE DIPAK KERBA	कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरोबर व्यवहार केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान वा हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधित
दर्शन- कुर्गसह- ०४.१०.२०२५// २६.१०.२०२५	<b>9892625606.</b> 0070934850-12	No 830/2025 dated 29/03/2025 0090377392-5	I, Usha Chavan spouse of No 1537771 Ex Sep Sudam Chavan have changed my name from	I, No 15775676H Ex Nk Tamhane Amol Ashok have changed my son	I VACHALA is widow of No.2752521F HAV LATE DINKAR WADKAR have	of No.6389304N EX HAV LATE PATEKAR BABAN have changed my name from PATEKAR ANITA to	SERGEANT SAYYAD JANIMIYA DULEMIYA have changed my name from NASREEN BANO to	KERBA to KERBA KASHINATH PADOLE	जाहिरातीतील आशायासाठी द इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेडला जबाबदार ठरविता येणार नाही. त्यामुळे वाचकांना आम्ही असा सल्ला देतो की. जाहिरातदारांना कोणतीही रक्कम प्रेषित
कोकणातील श्रीरामकृष्ण आनंदवन. बापट- 9820023106/	-	I have changed my old – name Rhutuja Timayya Telang to new name Rhutuja Telang as per documents.	Usha Chavan to Usha Sudam Chavan & DOB is 01/09/1959 vide affidavit No 1460/2025 dated 24/05/2025.	name from Adhyan to Adhyan Amol Tamhane vide affidavit No 1450/2025 dated 24/05/2025.	changed my name from VACHALA to VATSALA DINKAR WADKAR vide Affidavit No.1382/2025 dated 17/05/2025	ANITA BABAN PATEKAR vide Affidavit No 1411/2025 dated 21/05/2025	NASRIN JANIMIYA SAYED vide Affidavit No.A6495/2025 dated 19/05/2025	and DOB from 01/07/1960 to 01/01/1956 vide Affidavit No 1421/2025 dated 21/05/2025	करण्यापूर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्याही स्वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अथवा एखाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही कृती
9137001395. 0070945299-12		0090377408-1	0090377413-5	0090377412-1	0090377415-1	0090377417-2	0090377417-3	0090377393-3	करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी करण्याची खबरदारी घ्यावी.



